AJMERA REALTY & INFRA INDIA LTD.

Regd. Office: Citi Mall, Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053.

Tel.: +91-22-6698 4000 • Email: investors@ajmera.com • Website: www.ajmera.com

CIN No.: L27104 MH 1985 PLC035659



Ref: SEC/ARIIL/BSE-NSE/2024-25 Date: May 23, 2024

The Bombay Stock Exchange Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai - 400 001

Script Code: 513349

National Stock Exchange of India Limited

5th Floor, Exchange Plaza,

Bandra Kurla Complex Bandra (East)

Mumbai – 400051

Script Code: AJMERA

Sub: Newspaper advertisement titled 'Notice of Postal Ballot'

Reference: Intimation dated May 22, 2024 regarding Postal Ballot Notice

Dear Sir/Madam,

Pursuant to provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper clippings (Business Standard and Mumbai Lakshadeep) with regards to Postal Ballot notice published in today's newspapers.

The said clippings are also hosted on the website of the Company's website at www.ajmera.com

This is for your information and record.

Thanking You. Yours faithfully,

For AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

CHANDRA PRAKASH JUGANI
COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

Enc.: As above

ANNAPURNA FINANCE PRIVATE LIMITED
CIN: U65999OR1986PTC015931 Regd Office: At.- 1215/1401, Khandagiri Bari, Infront of Jayadev Vatika, Khandagiri, Bhubaneswar- 751030, Odisha

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024 (Pursuant to regulation 52 (8) read with Regulation 52 (4) of the SEBI(LODR) Regulations, 2015)

		Quarter	Ended	Year I	Ended
Sr.			31.03.2023	31.03.2024	
No.	Particulars	(Audited)**		(Audited)	(Audited
1	Total Income from Operations	56,937	42,892	2,05,988	1,55,805
2	Net Profit / (Loss) for the period (before				
	Tax, Exceptional and/or Extraordinary				
	items#)	7,570	260	31,131	4,444
3	Net Profit / (Loss) for the period before				
	tax (after Exceptional and/or	7 570	260	24 424	4 4 4 4 4
4	Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after	7,570	200	31,131	4,444
4	tax (after Exceptional and/or				
	Extraordinary items#)	5,670	(75)	23,264	3,291
5	Total Comprehensive Income for the		(/		-,
-	period [Comprising Profit/ (Loss) for				
	the period (after tax) and Other				
	Comprehensive Income (after tax)]	3,527	1,174	18,820	5,779
6	Paid up Equity Share Capital	10,154	8,813	10,144	8,806
7	Reserves (excluding Revaluation				
_	Reserve)	50,085	26,778	50,132	26,803
8	Securities Premium Account	98,671	73,674	98,527	73,589
9	Net worth	1,65,951	1,20,831	1,65,844	1,20,764
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	6,94,468	7,04,854	6,94,468	7,04,854
11	Number of Outstanding Redeemable				
	Preference Shares (Face Value of	k			
40	Rseach) (in nos.)	NIL	NIL	NIL	NIL
12	Debt Equity Ratio	4.18	5.83	4.19	5.84
13	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic:	5.45	(0.08)	24.68	3.96
	2. Diluted:	5.06	(0.08)	20.67	3.36
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA
16	Current ratio	NA	NA	NA	NA
17	Long term debt to working capital	NA	NA	NA	NA
18	Gross Non Performing Asset	2.69%	3.84%	2.69%	3.84%
	Net Non performing Asset	0.70%	1.35%	0.70%	1.35%
19	Current liability ratio	NA	NA	NA	NA
20	Total debts to total assets	0.77	0.82	0.77	0.82
21	Debtors turnover*	NA	NA.	NA.	NA NA
22	Inventory turnover*	NA NA	NA.	NA NA	NA NA
23	Operating margin (%);*	NA NA	NA.	NA NA	NA NA
24	Net profit margin (%);	9.85%	-0.17%	11.21%	2.10%
25	Capital Risk Adequacy Ratio (CRAR)	25.45%	24.66%	25.45%	24.65%
	Exceptional and/or Extraordinary items adjust				

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in with Ind AS Rules/ AS Rules, whichever is applicable.

-The quarter ended March 31, 2024 data is standalone basis

*Not applicable to Bank/NRFC:

Note: The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results (consolidated) prepared pursuant to the amendment in Regulation 52(8) of the SEBI Listing Regulations, and filed with the Stock Exchange under Regulation 52 and Regulation 52(4) of the said Regulations, The full format of the financial results is available on the websites of the Stock Exchange i.e., BSE Limited (BSE Reg 52 and Reg 52(4)- https://www.bseindia.com/xmllata/comfiling/Attachl.ive/9c8f4812-e2e6-413e-8609-ba6685a8cba3.pdf) and the Compan Company-https://annapurnafinance.in/wp-content/uploads/2024/05/March-2024.pdf.)

For Annapurna Finance Pvt. Ltd.

Date: 21st May 2024 Place:Bhubaneswar

Dibyajyoti Pattanaik, Director

GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited GSK

Corporate Identity Number (CIN): L24239MH1924PLC001151 Dr. Annie Besant Road, Mumbai 400030 • Telephone: 022-24959595 Fax: 022-24959494 • Email: askus@gsk.com • Website: www.gsk-india.com

NOTICE TO SHAREHOLDERS FOR 99th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 99th Annual General Meeting ("AGM" of the Company will be held on **Friday, 28th June 2024 at 11.00 a.m.** through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the business set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM. The AGM will be held without the physical presence of the Shareholders at a common venue This is in compliance with the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard and latest being General Circular No 09/23 dated. September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/19 dated May 12, 2020 and subsequent circulars issued the latest being no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/2023/167 dated October 7, 2023 (collectively referred to as said Securities and Exchange Board of India ("SEBI") Circulars") issued by SEBI.

The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM and attendance of the Shareholders attending the AGM through VC / OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-24 ("Annual Report") is being sent only by electronic mode to those Shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participants in accordance with the aforesaid MCA circulars and said SEBI Circular

The Notice of the AGM and Annual Report will also be available on the website of the Company at www.gsk-india.com and websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

The Company is pleased to provide the facility of e-voting to its Shareholders, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remote e-voting system (e-voting from e-place other than venue of the AGM) as well as e-voting during 'the proceeding of the AGM (collectively referred as e-voting"). The Company has engaged the services of NSDL, for providing the e-voting facility to the Shareholders. The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM.

Shareholders who wish to register their email address/ bank account mandate may follow the below instructions-

Dematerialized Holding	Register / update the details in your demat account, as per process advised by your Depository Participant (DP)				
Physical Holding	Register / update the details in prescribed form ISR-1 and other relevant forms with Registrar and TransferAgents of the Company, KFin Technologies Limited at einward.ris@kfintech.com				
	Member may download prescribed forms from the Company's website at https://india-pharma.gsk.com/en-in/investors/shareholder-information/				

The Board of Directors has recommended for consideration of the Shareholders a dividend of Rs 32 per share (320%) on face value of Rs 10 each for the year ended March 31, 2024. The Company has fixed Friday, May 31, 2024 as the "Record date" for determining the entitlement of members to the Dividend. The dividend, if approved will be payable on or after Monday, July 1, 2024 to those Shareholders whose names are registered as such in the Register of Members of the Company as on Record date i.e. Friday, May 31, 2024 provided by the depository, subject to deduction of tax at source where applicable

download-forms/

Pursuant to SEBI vide its Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021 (subsequently amended dated December 14, 2021, March 16, 2023 and November 17, 2023) has mandated that with effect from April 1. 2024, dividend to security holders (holding securities in physical form), shall be paid only through electronic mode. Such payment shall be made only after furnishing the PAN, choice of nomination contact details including mobile number, bank account details and specimen signature.

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of Shareholders with effect from April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to the Shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. Shareholders are also requested to refer to the Notice of the AGM for more details on process to be followed from their side, if any, in this regard.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions ('FAQs') for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Mr. Amit Vishal, Asst. Vice President at amitv@nsdl.co.in or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at pallavid@nsdl.co.in

Place: Mumbai

Dated : 22nd May, 2024

For GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited

Ajay Nadkarn Vice President - Administration

Date: 04.05.2024

Real Estate & Company Secretary



MAITHON POWER LIMITED

(Contracts Department) Maithon Power Ltd, Village: Dambhui, PO Barbindia, PIN-828205, District-Dhanbad

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

The Maithon Power Limited invites expression of interest from eligible vendors for the following package: -

Outline agreement for Procurement of Idlers in Plant MPL, Maithon Power Limited Jharkhand in Plant MPL at 2 X 525 MW Maithon Power Limited (MPL), Jharkhand-India. For details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender document etc., please visit Tender section of our website (URL:

https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx). Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for issue of bid document latest by 29-May 2024.



Garware Technical Fibres Limited Regd. Off.: Plot No. 11, Block D-1, M.I.D.C., GARWARE Chinchwad, Pune - 411 019. CIN: L25209MH1976PLC018939; T.: (+91-20) 2799 0000/0306 E: secretarial@garwarefibres.com; W: www.garwarefibres.com

NOTICE

(For the attention of the **Equity Shareholders of the Company)**

Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and the Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") provides for transfer of all Shares in respect of which dividend has remain unpaid or unclaimed for 7 (Seven) consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund ("IEPF")

The Company has communicated individually to the concerned Shareholders at latest available address, whose Equity Shares(s) are liable to be transferred to IEPF for taking appropriate action. The Company has also uploaded full details of such Shareholders and the Equity Shares due for transfer to the IEPF Account on its website: www.garwarefibres.com.

The Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules and no claim shall lie against the Company.

The concerned Shareholders are hereby requested to claim the unpaid / unclaimed dividend(s) for the Financial Year 2016-17 and onwards by making an application to Link Intime India Pvt. Ltd. (Registrar and Share Transfer Agent) on or before 2nd September, 2024, failing which their Shares shall be transferred to the IEPF.

For claiming the unpaid / unclaimed dividend(s) or in case the Shareholders have any query on the subject matter, they may contact the RTA at below mentioned address:

M/s. Link Intime India Pvt. Ltd.

Block No. 202, 2nd Floor, Akshay Complex, Near Ganesh Temple, Off. Dhole Patil Road, Pune - 411001. Tel No.: 020 - 26161629, E-mail: iepf.shares@linkintime.co.in

For Garware Technical Fibres Limited

Sunil Agarwal Company Secretary Pune M. No. FCS6407 22th May, 2024

Indian Bank इंडियन बैंक

🛕 इलाहाबाद

ALLAHABAD

BHAYANDAR WEST BRANCH, Shop No. 5/6/7 Balda Bhavan, 60Feet -90, Feet Road Junction, Near Porwal High School, Bhavander West, Thane - 401101, DEMAND NOTICE

Notice under Sec. 13 (2) of the Securitization and Reconstruction inancial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

Shyam Sunder Ram, Flat No. 204, 2nd Floor, C-Wing, Building No. 1, Gutt No 139, Parasnath Nagari Sec-9 Village Umroli, Taluka Palghar, Dist. Palghar Pin - 401404

Your Loan Account/s 50329056969 With Indian Bank E Allahaba Bank Bhavander West Branch.

The first of you is an individual having availed a Home loan account from Indian Bank (e-Allahabad Bank) Bhayander West Branch. The 1st of you is the mortgagor having offered your assets as security to the loan accounts availed by you. At the request of the first of you, in the course of banking business following facilities were sanctioned and were availed by first of you

Nature of facility	Limit in Rs.
All Bank Ashiana Housing Loan	Rs. 6,38,500/-
The first of you have executed the follo	wing documents for each of the
said facilities	_

	salu lacilities	
Nature of Facility		Nature of document
	under "ALLBANK ASHIANA"	1. Acknowledgement of Letter dated 31.03.2016 2. DPN dated 31.03.2016 3. Annexure-7 dated 31.03.2016 4. Annexure-5 dated 31.03.2016 5. Annexure-19 dated 31.03.2016
	The second of	the eaid leave is colleterally accurred by mantage

property/ies situated at Vasai East Mortgaged Assets :- Flat No. 204, 2nd Floor, C - Wing, Building No. 1, Gutt No. 139, Parasnath Nagari Sec-9, Villege Umroli, Taluka Palghar Dist Palghar Pin - 401404.

Despite repeated requests calling upon you to pay the amounts together wit interest; all of you and each of you who are jointly and severally liable have failed and committed default in repaying the amount due. The loan account has been classified as Non Performing Asset since 30.04.2024 in accordance with directions/quidelines relating to asset classifications issued by Reserv

The outstanding dues payable by you as on 30.04.2024 amounts to Rs. 8,17,157/- (Eight Lakh Seventeen Thousand One Hundred And Fifty-Seven) the said amount carries further interest at the agreed rate from 30.04.2024 till date of repayment.

The term borrower under the Securitization and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act 2002 means any persor who has been granted financial assistance by Bank or who has given any guarantee or created any mortgage / created charge as security for the said financial assistance granted by the Bank.

Therefore, all of you and each of you are hereby called upon to pay the amou due as on date viz- to to Rs. 817157/- (Eight Lakh Seventeen Thousand One Hundred And Fifty-Seven) together with interest from this date till date of payment within 60 days from the date of this notice issued under Sec.13(2) failing which Bank will be constrained to exercise its rights of enforcement of security interest without any further reference to you under the said Act. If you fail to discharge your liabilities in full within 60 days from the date of this notice Bank shall be exercising its enforcement rights under Sec 13 (4) of the Act as

against the secured assets given in the schedule hereunder. On the expiry of 60 days from the date of this notice and on your failure to comply with the demand, Bank shall take necessary steps to take possession for exercising its rights under the Act.

Please note that as per the provisions of Sec. 13 (13) of the Act no transfer o the secured assets (given in the schedule hereunder) by way of sale, lease or otherwise, shall be made after the date of this notice without the prior writte We draw attention to the provision of the Section 13(8) of the SARFAESI Act

and Rules framed there under which deals with your rights of redemption over the securities" Needless to mention that this Notice is addressed to you without prejudice to

any other remedy available to the Bank. Please note that this notice is issued without prejudice to Bank's right to proceed with the proceedings presently pending before DRT/RO of DRT/DRAT/Court and proceed with the execution of order/decree obtained/to be obtained. Please note that the Bank reserves its right to call upon you to repay the

liabilities that may arise under the outstanding bills discounted, Bank guarantees and letters of credit issued and established on your behalf as wel as other contingent liabilities. "We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act

and the Rules framed there under which deals with your rights of redemption The Undersigned is a duly Authorized Officer of the Bank to issue this Notice and exercise powers under Section 13 aforesaid. SCHEDULE

The specific details of the assets in which security interest is created an numerated hereunder

Mortgaged Assets: - Flat No. 204, 2nd Floor, C Wing, Building No. 1, Gutt No. 139, Parasnath Nagari Sec-9, Villege Umroli, Taluka Palghar, Dist. Palghar Pin - 401404, Bounded By :- North : Garden, South : Building No. 2, East Open Plot. West: C Wing. Yours Faithfully, Place: Mumbai



CIN L99999MH1996PLC132983

Regd Office: IIFL House Sun InfoTech Park Road No.16V Plot No.B-23, MIDC Thane Industrial Area Wagle Estate Thane - 400604
Tel: (91 -22)3929 4000 / 4103 5000/ 62727000 Fax (91 -22 2580 6654 E-Mail id - Secretarial@iifl.com Website:- www.iiflsecurities.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public and specifically to the clients/ customers of IIFL Securities Ltd., its group & associate companies that Ms. SANDEEP ARUN DEMAPURE residing MAHAVIR CO-OP SOC, AGARBHAG, JASHINGPUR, DIST KOLHAPUR, PIN416101, MAHARASHTRA, who was our Authorised Person having AP Code Authorized Person Registration No BSE Cm/Fo: AP0101790165914 Dated:- 27/06/2017 NSE Cm/Fo/ Cd:- AP1493094921 Dated:-27/06/2017 MCX:- MCX/AP/162700 Dated:-23/09/2023

having its office at MAHAVIR CO-OP SOC, AGARBHAG, JASHINGPUR, DIST KOLHAPUR, PIN416101, MAHARASHTRA, branch (hereinafter referred as "the AP"), had committed various unethical acts and violated the Company's Code of Conduct, Rules, Policies and directions as applicable from time to time. Therefore termination notice dated 19/02/2024 has already been issued to the said AP.

In Last week of November, it has come to our knowledge that the said AP Taking Fund From Client to own Account. We state that IIFL Securities Ltd., its group & associate companies. are not offering any scheme with assured return either to general public or the clients/

In this regard also note SEBI vide its Circular CIR/MIRSD/16/2011 dated 22nd August 2011 issued the Guidance Note which clearly state that the payment must be made in broker's bank account and not to sub broker or agent's account. Further, the Risk Disclosure Document also clearly explained that the return in security market is related to volatility of various factors and cannot be assured.

such scheme was ever introduced by the IIFL Securities Ltd., its group & associate companies and amount paid to the said AP was never received by the Company and hence any person dealt with the said AP in respect of said scheme was at their own risk and consequences

We therefore hereby caution the general public including our clients/ constituents that no

For any information/request/queries/placing orders we request you to contact on 022-40071000/ Email Id- cs@iifl.com





Opinion, Monday to Saturday

To book your copy. sms reachbs to 57575 or email order@bsmail.in



▶ businessstandard X bsindia

business-standard.com

UVAL

URAVI T AND WEDGE LAMPS LIMITED

CIN: L31500MH2004PLC145760 Address : Shop No. 329, Avior, Nirmal Galaxy, L. B. S. Marg, Mulund (W), Mumbai-400 080 INDI/ Tel. No.: +91 22 2565 1355, Email id :- info@uravilamps.com, Website :- www.uravilamps EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

₹ in Lakhs (except Earning F					Per Share)
Sr. Particulars		Quarter Ended	Year Ended	Corresponding 3 months ended in the previous year	Previous year ended
No.	Fartibulars	March 31, 2024 (Audited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2023 (Audited)
1	Total Income from Operations	1,137.70	4,268.31	755.28	3,462.06
2	Net Profit / (Loss) For the period (Before Tax, Exceptional and / or extraordinary items#)	74.29	248.91	-36.81	127.57
3	Net Profit / (Loss) For the period before tax (After Exceptional and / or extraordinary items#)	74.29	248.91	-36.81	127.57
4	Net Profit / (Loss) For the period after tax (After Exceptional and / or extraordinary items#)	55.37	213.33	-35.85	86.77
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (After tax) and Other Comprehensive Income (after tax)]	49.78	207.25	-37.48	80.27
6	Equity Share Capital	1,100	1,100	1,100	1,100
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	1,451.54	-	1,242.77
8	Earnings Per Share (Of ₹ 10/- each) (For continuing and discontinued operations)				
	Basic	0.50	1.94	-0.33	0.79
	Diluted:	0.50	1.94	-0.33	0.79

- The Audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting hel Figures for the previous financial period have been re-arranged and re-grouped where
- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stor
- Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Results are available on the websites of the Stoc Exchange(s) i. e. https://www.bseindia.com & https://www.nseindia.com and on the website of the Company at www.uravilamps.com

For and on behalf of **Uravi T and Wedge Lamps Limited** Mr. Niraj Gada

Managing Director & CEO DIN: 00515932 Rameshwar Media

FORM G

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR UPSCALIO INDIA PRIVATE LIMITED OPERATING IN E-COMMERCE, SUPPLY CHAIN AND BUSINESS CONSULTANCY AT GURGAON, HARYANA

(Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) RELEVANT PARTICULARS

1.	Name of the Corporate Debtor along with PAN/CIN/LLP No.	Upscalio India Private Limited PAN No.: AACCU8519R CIN: U51100HR2021PTC09546
2.	Address of the registered office	Plot No-37B, Sector 32, Gurgaon, Haryana-122001, India
3.	URL of website	www.upscal.io
4.	Details of place where majority of fixed assets are located	Plot No-37B, Sector 32, Gurgaon, Haryana-122001, India
5.	Installed capacity of main products/ services	The Corporate Debtor is in the business of Aggregating third party private label businesses and brands that sell or E-Commerce platforms and supports them throug centralized brand management, marketing and supply chain. The Corporate Debtor's Subsidiaries sell consume products like Ergonomic Chairs, Kitchen Appliances, etc. The company is holding company to 8 subsidiaries out c which 3 companies are operational including one namel Green Soul Ergonomics Ptt Ltd., which has recently bee admitted to CIRP. The Corporate Debtor also owns. Registered Trademarks namely Aircase, Homepuff, Gizgi Essential, Tizun, Truphe. The company's main stream or evenue is from the services provided to its subsidiaries.
6.	Quantity & value of main products/	INR 1831.32 Lakh

services sold in last financial year (FY 2023-24-Provisional unaudited Number of employees/ workmen 2 & 2 Fulltime advisors

Further details including last available Audited Financial Statements (Standalone) for FY 2022-23
Audited Financial Statements (Consolidated) financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant for FY 2022-23 dates for subsequent events of the process are available at:

https://drive.google.com/drive/folders/12Dsy3b7 mierV3AqT9_3z5yNo-yl9x8_L?usp=sharing Maybe obtained by sending email at cirp.uipl@gmail.com, cirp.uipl@resurgentrpl.com 9. Eligibility for resolution applicants https://drive.google.com/drive/folders/12Dsy3b7 mierV3AqT9_3z5yNo-yl9x8_L?usp=sharing Maybe obtained by sending email at under section 25(2)(h) of the Code is available at cirp.uipl@gmail.com, cirp.uipl@resurgentrpl.com 10. Last date for receipt of expression

07-06-2024 Date of issue of provisional list of 12-06-2024 prospective resolution applicants 17-06-2024 12. Last date for submission of objections to provisional list Date of issue of final list of 22-06-2024 prospective resolution applicants Date of issue of information 22-06-2024 memorandum, evaluation matrix and request for resolution plan to

22-07-2024

cirp.uipl@gmail.com cirp.uipl@resurgentrpl.com, kanti.rustagi@patanjaliassociates.com Process email id to submit EOI

Resolution Professional for Upscalio India Private Limitec IBBI Reg No.: IBBI/IPA-002/IP-N00097/2017-18/10240 AFA NO.: AA2/10240/02/290125/203239 | AFA Validity: 29-01-2025 Email: kanti.rustagi@patanjaliassociates.con gi@patanjaliassociates.com, cirp.uipl@gmail.com, cirp.uipl@resurgentrpl.com | **Phone:** 9871306829

AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED CIN: L27104MH1985PLC0356 Registered Office: 2nd Floor, Citi Mall Link Road,

Andheri (W), Mumbai - 400053. Tel No: +91 22 6698 4000 Fax No.: +91 22 2632 5902 E-mail: investors@ajmera.com Website: www.ajmera.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given to the Membrs of Ajmera Realty & Infra India Limited ("Company"), pursuar to the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules made thereunder, Securities and Exchange Board of India (Listing Obligations 'and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations'), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (SS-2')read with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') for holding general meetings/ conducting postal ballot process through e-voting vide various general circulars issued by MCA ('Circulars'), including any statutory modification(s) or amendment(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and approval of the Members of the Company sought for the following Ordinary/Special Resolutions via Postal Ballot through

remote	Terriote e-voting process (Terriote e-voting).						
Sr. No.	Description of resolution	Type of Resolution					
1	APPOINTMENT OF MRS. HEMANTI PRASHANT SUTARIA (DIN: 05012487) AS AN INDEPENDENT WOMAN DIRECTOR OF THE COMPANY	Special					
2	TO APPROVE MATERIAL RELATED PARTY TRANSACTION(S) BETWEEN THE COMPANY AND ITS SUBSIDIARY I.E. ANIRDESH DEVELOPERS PRIVATE LIMITED IN RESPECT OF PROVIDING	Ordinary					

Members are hereby informed that

Date : 22.05.2024

Place: Mumbai

The Company has completed the dispatch of Notice through email to the members on May 22,

The Notice along with the explanatory statement is available on the website of the Company www.ajmera.com, on the website of e-voting agency National Securities Depositories Limited (NSDL) www.evoting.nsdl.com, and on the website of the Stock Exchange(s) i.e. National Stock

Exchange of India Limited (NSE) www.nseindia.com and BSE Limited (BSE) www.bseindia.com. The 'Cut-off' date for the purpose of ascertaining the eligibility of members to avail remote e voting facility is May 10, 2024. The members whose name is recorded in the register of members of the Company or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the remote e-voting facility.

In compliance with the MCA Circulars, the hard copy of Notice, Postal Ballot Form and prepaid business reply envelope have not been sent to the members. Hence, the members are required to communicate their assent or dissent only through the remote e-voting system. The Company has engaged NSDL to provide the remote e-voting facility.

The detailed procedure / instructions on the process of remote e-voting are specified in the

The remote e-voting period will commence on Friday, May 24, 2024, at 9:00 a.m. (IST) and shall end on Saturday, June 22, 2024, at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled thereafter by NSDL. Once the vote on a resolution is cast by a member, no change will be allowed subsequently

Manner of registering / updating email address:

or call on call at 022 - 4886 7000.

Date: May 23, 2024

Authorised Officer, Indian Bank

Physical holding Members, holding shares in physical mode are requested to get their email address registered at rnt.helpdesk@linkintime.co.in Members, holding shares in dematerialized mode are requested to registe update their email address with their respective Depository Participant. The Company has appointed Mr. Haresh Sanghvi, Practicing Company Secretary (CP:3675),

Resolutions passed by Members through Postal Ballot are deemed to have been passed as i they have been passed at a General Meeting of the Members. The results along with scrutinizer's report shall be declared on or before Tuesday, 25th June, 2024 by placing the same on the vebsite of the Company <u>www.ajmera.com</u> and on the website of NSDL <u>www.evoting.nsdl.com</u>. The results shall also be communicated to the Stock Exchanges i.e. NSE & BSE simultaneously 0 In case of any queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and

e-voting user manual available for members in the download section of www.evoting.nsdl.com

as Scrutinizer for conducting the Postal Ballot process in a fair and transparent manner

Date: 23.05.2024

Place: New Delhi

prospective resolution applicants

Last date for submission of

resolution plans

CELEBRITY FASHIONS LIMITED

tered office: SDF IV & C2. 3rd Main Road, MEPZ/SEZ, Tambaram, Chennai - 600 045 Tel. 91-44-4343 2200/4343 2300: Fmail: in: up.com / CIN: L17121TN1988PLC015655

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 108 and 110 and other applicable provisions if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration Rules, 2014 ("the Rules") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations"), Secretarial Standard issued by Institute of Company Secretaries of India on General Meetings ("SS-2"), (including any statutory modifications clarifications, substitutions or re-enactment thereof for the time being in force) and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for conducting postal ballot process through e-voting vide General Circular No. 09/2023 dated 25th September 2023("MCA Circulars") the approval of the shareholders of Celebrity Fashions Limited ("the Company") is being sought for the resolution as set out in the Notice of Postal Ballot dated 17th May 2024 through postal ballot by way of remote electronic

The Board of Directors of the Company ("the Board") have appointed M/s. BP & Associates, Practising Company Secretaries, Chennai as the Scrutinizer for conducting the postal ballot (e-voting) process in a fair and transparent

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited [CDSL] to provide remote e-voting facility to the Members of the Company. The detailed procedure & instructions for e-voting forms part of the Postal Ballot Notice. In this regard, the members are hereby notified that:

Transfer Agents or Depository Participants as on Friday, 17th May 2024 (Cut-

c)The remote e-voting facility shall remain open from 9.00 AM (IST) on Friday, the 24th May 2024 to 5.00 PM (IST) on Saturday, the 22nd June 2024. During this period, the members of the Company, holding shares either in physical

d)Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 PM (IST) on Saturday,

e)All grievances connected with the facility for voting by electronic means may e addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an

f)The results of the postal ballot conducted through remote e-voting process along with the scrutinizer's report shall be announced by the Chairman or in his absence by any other person authorized by the Chairman of the Company on or before **Tuesday, 25th June 2024** at the Registered Office of the Company. The results along with the report will be posted on the website of the Company www.celebritygroup.com besides communicating to the Stock Exchanges

For CELEBRITY FASHIONS LIMITED

Company Secretary

Date: 23rd May 2024 Place: Chennai

Company Secretary & Compliance Officer

oting ("Postal Ballot"). ion

> a)The Notice of Postal ballot has been sent electronically on 23rd May 2024, to the Members whose email IDs are registered with the Company, Registrars and

b) Voting rights of the members shall be in proportion to his/her shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date. A person who is not a member as on cut-off date should treat this Notice for

form or in dematerialised form, as on the cut-off date, viz. Friday, 17th May 2024, may opt for remote e-voting.

22nd June 2024.

email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22 55 33.

where the shares of the Company are listed.

H. Narayanarao

Chandra Prakash Jugani

मनपा वर्षी ऑडिट

दि.२२ :-अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेला ११२ वर्षाची परंपरा असून संचालक मंडळाने सभासदाच्या हिताचा चांगला कारभार केला असून अडीअडचणी वर मात करीत पतसंस्था स्व-भांडवली केले आहे .सभासदाच्या

जोरावर पतसंस्थेची प्रगती होत असून यावर्षी सभासदांना १२ टक्के प्रमाणे डीव्हीडंट वाटप करण्यात येणार आहे.सभासदांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी व लग्न समारंभासाठी तातडीने कर्ज रूपी आर्थिक मदत केली जाते.याचबरोबर आरोग्या च्या उपचारासाठी २५ हजाराची मोफत मदत दिली जाते सभासदाच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो.याच बरोबर मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जातो.मनपा कर्मचारी पतसंस्थेने चालू आर्थिक वर्षात चांगला कारभार

केला असल्यामुळे

ऑडिट वर्ग

मफ्अफ्फ प्राप्त

झाला असल्याची

माहिती चेअरमन

किशोर कानडे

यांनी दिली.

अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा ११२ वा वार्षिक अहवालाचे प्रकाशन संपन्न झाले. व्हा. चेअरमन सोमनाथ सोनवणे म्हणाले की,अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २ जून रोजी भारतरत्न डॉ.बाबा साहेब आंबेडकर रमारक टिळक रोड येथे सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे. तरी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच ११२ वा वार्षिक अहवाल सभासदांच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आला आहे.

हरवले आहे

HDFC BANK चे आयडी कार्ड हरवले आहे 1) सायली मांडवकर आयडी कार्ड नंबर-240305938600430

जर कोणाला भेटले तर या नंबर वर कळवा 9976968199

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public in genera that, the flat and shares more particularly described in the Schedule hereunder writte stand in the joint names of late Mrs. Rashida Najmuddin Dholkawala and her husband Mr. Naimuddin Dholkawala, in the records of the Gurunanak Complex CHS Ltd. The legal heirs of late Mrs. Rashida Najmuddin Dholkawala have made an application to the Society for ransmission of shares in the name of her usband Mr. Naimuddin Dholkawala and daughters Mrs. Tasneem Asgar Bharuchwala and Mrs.Zehra Fakhruddin Mahuvawala. All persons having any claims against, to or in espect of the said flat/said shares or any par hereof by way of inheritance, tenancy cense, mortgage, sale, etc. or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO All that flat No.202, situated on the 2nd Floor Gurunanak Complex Co-operative Housing Society Ltd. Opp. Municipal School, Bazai Road, Marol Village, Andheri East, Mumbai 400 059 and Share Certificate No. 04, bearing distinctive Nos.16 to 20 issued by Gurunanak

the address given below within a period of 14

days from the publication hereof, failing which

the formalities as regards transmission o

shares will be completed without reference to

Hon. Secretary Gurunanak Complex CHS Ltd., Opp. Municipal School, Bazar Road, Marol Village Andheri East, Mumbai 400 059

Dated: 23.05.2024

Complex CHS Ltd

PUBLIC NOTICE

This is to notify that my client i.e. Mr. Imroz Akhtar has acquired Flat No. 402, 4th Floor, D wing, Building No. 3, Shree Amit Nagar Co-Op. Hsg. Soc. Ltd., Yari Road, Versova, Andheri (West), Mumbai

Mrs. Shaheeda Mehboob Sutaria alias Shaheeda Anwarali Tharani has sold / transferred ownership rights of the above said property to my client. Any person or persons having any claim against or in the aforesaid property by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, understanding, arrangement either agitated in any litigation or otherwise or any other right or interest whatsoever are hereby required to make the same known in writing along with documentary proof to the undersigned within a period of 7 days from the date of publication hereof. If no claim is made as aforesaid my client will be at liberty to complete the transaction in respect of the said proposal without any reference or regard

purposes and not binding on my client. Date: 23/05/2024 JAYESH M. KOTADIYA Place: Mumbai. Advocate, High Court. Office No. 1, Basement Shopper's Point, Next to Moti Mahal Hote Andheri West, Mumbai - 400058. Ph: 9082605089

to any such purported claim, right or interest which shall be deemed to have

been waived for all interests and

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, आमचे अशील **श्री. हिरल कनैयालाल खाडेपाऊ** हे जयश्रीनाथ को-ऑप.हौ.सो.लि., मंडपेश्वर रोड, बोरिवली (प.) मंबई-x000९२ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि बी विंगमधील ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.४०४ चे धारक आहेत. आमच्या अशिलांना पुर्वीच्या सदस्या श्रीमती कनकलता कनैयालाल खाडेपाऊ (मयत दिनांक ११.०८.२०१०) यांना **श्री. कनैयालाल पन्नालाल बाडेपाऊ** यांचे २९.०७.२००६ रोजी निधन झाल्यानंत एमसीएस ॲक्ट १९६१ च्या उप-विधी क्र.३४/३५ नुसार सदस्य म्हणून दाखल करुन घेण्यात आले होते यांचे निधन झाल्यानंतर सोसायटीचे सदस्यत्व देण्यात

श्री. कनैयालाल पन्नालाल खाडेपाऊ यांचे सव कायदेशीर वारसदारांनी आमच्या अशिलाच्या नावे दिनांक २२.०५.२०२४ रोजीचे श्रेणी १ कायदेशीर वारसदार अर्थात त्यांच्या दरम्यान मुक्तता करारनामा निष्पादित नोंद करण्यात आला.

जर कोणा व्यक्तीस. सोसायटीस. न्यास. बँक नबीएफसी, एच.यु.एफ., कायदेशीर वारसदार, वित्तीर्य ग्रंम्था यांना उपग्रेक फ्लॅर मालमना किंवा भागावर विक्री, अदलाबदल, वारसाहक्क, कायदेशीर हक्क, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी, कोणतेही इतर हकुमनामा, कायद्याच्या न्यायालय, न्यायाधिकरण हसूल किंवा वैधानिक प्राधिकरणाद्वारे पारित आदेश किंवा प्रदानता किंवा लवाद किंवा ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप भसल्यास त्यांनी सर्व पष्ट्यर्थ सत्य दस्तावेज व आवश्यव राव्यांसह लेखी स्वरूपात सदर सूचना प्रकाशनापासून -१४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्त श्रीमती हेतल आर. चोथानी-वकील, दी लिगल सोल्युशन्झ+, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे. अन्यथा असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडन दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहा

दी लिगल सोल्युशन्झ+करित सही/-हेतल आर. चोथान वकील/भागीदा दिनांक: २२.०५.२०२४, ठिकाण: मुंबई

जाहीर नोटीस

मुरू करतील

सर्व संबंधितास या जाहीर सुचने द्वारे असे कळविण्य येते की, रुम नं सी २०९, २ रा मजला, घाटकोप गंगावाडी सि.एच.एस.लि., गोपाळ भुवन, गंगावाडी एल.बि.एस.मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई ह श्रीमती. क्रिष्णादेवी दिपचंद गुप्ता यांच्या मालकीच होती. श्रीमती. क्रिष्णादेवी दिपचंद गुप्ता यांचे दि. ०२ 99.२०९५ रोजी निधन झालेले आहे. व त्यांचे पर्त श्री. दिपचंद गुप्ता यांचे हयापूर्वी निधन झाले आहे. व एकमेव मुलगा श्री. तीर्थ दिपचंद गुप्ता यांचे दि. २३. ०४.२००६ रोजी निधन झालेले आहे. व या सर्वास श्रीमती. सुशिला तीर्थ गुप्ता हया वारस आहेत तरीदेखील सदर मालमत्तेवर कोणत्याही इसमाच व्यक्तीचा वा संस्थेचा वारसाने, गहाण, दाने, बोजा दावा, विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा इत्यादी वा अन्य असल्यास सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित ॲड भक्ती वि. ठाकूर, २०४ सिने हाईट्स बिल्डिंग, न्य डन नेस्ट रोड, बालाजी ज्वेलर्स जवळ, भाईंदर पू ता. व जि. ठाणे - ४०११०५ यावर आपली हरक र्नोदवावी. अन्यथा तसा कोणाचाही व कोणत्यार्ह प्रकारचा हक्क हितसंबंध व अधिकार नाही. असल्यास तो सोडून दिलेला आहे. असे समजण्यात येईल ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. कागदोपत्री पुराव्याविना आलेल्या हरकतीचा विचार केला जाणा

> ॲड. भक्ती वि. ठाकूर वकील, उच्च न्यायालर

शुद्धिपत्रक

भाम्ही दिनांक **१२ मार्च, २०२**४ रोजी दैनिक मुंबई लक्षदीपमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. परंत त्यामध्ये फ्लॅट क्र. नमुद करणे राहुन गेले म्हणून शुद्धिपत्रव यात येत आहे. स्वर्गीय श्री. रमेश गोकुल वैद्य निवासी फ्लॅट अर्थात फ्लॅट क्र.२१३, शिवनेर गोळीबा (एसआरए) को-ऑप. हौसिंग लि., नोंद क्र.:एमयएम . एसआरए/एचएसजी/(टीसी)/११२६/२००७, ७वा रस्ता गोळीबार नाका, सांताक्रुझ पुर्व, मुंबई–४०००५० येथील जागेचे मालक आणि सदर फ्लॅटबाबत सदर सोसायटीचे अनुक्रमांक ३०१ ते ३०५ चे रु.५०/- प्रत्येकीचे । पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे भाग प्रमाणपत्र क.०६१

ठिकाण: मुंबई/दिनांक: २३.०५.२०२४

सचिन रमेश वैद्य

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Share Certificate Nos with Reg No 68 of 5 Ordinary shares bearing distinctive Nos from 1336 to 1340 of Andheri Hill View Co-op HSG Society standing in the name of Mrs. Sona Chavda have been reportedly lost and that an application for issue of duplicate certificate in respect thereof has been made to the society at Bhawani, Marol Maroshi Road

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड नांद. कार्यालय: ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, बसंत बिहार, न्यु दिल्ली-१९००५७. दूर::०११-४९२६७०००, टोल फ्री क्र.१८०० ११२ ८८००, ई-मेल: customer.care@herohfl.com, संपर्क पत्ता: इमारत क्र.७, २रा मजला, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-११००५७.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा) च्या कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (रुल्स) च्या नियम ३ अन्वये.

न्याअर्थी कायद्याअंर्तगत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** (एचएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी ! खालील स्वाक्षरीकर्ता आहेत[े] आणि अधिनियमाच्या नियम[े]३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये न्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत त्यांनी यापुर्वीच कायद्याचे कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांन नागणी सूचना दिली होती, ज्यामध्ये कर्जदार/सहर्कदार/जामिनदार (सर्व एकेरी किंवा एकत्रित कर्जदार) कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना कळविण्यात आले होते की, संबंधित सूचनेच्या तारखेपासू ६० दिवसांत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करावी. सदर सूचनेच्या प्रती रजिस्टर्ड पोस्ट ए.डी. मार्फ देण्यात आली होती आणि ते खालील स्वाक्षरीकर्ताकडे उपलब्ध आहे आणि सदर कर्जदार/कायदेशीर . बारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांची इच्छा असल्यास सर्वसाधारण कार्यालयीन वेळेत कोणत्यार्ह कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्ताकडून प्रत प्राप्त करून शकता.

वरील संदर्भात पुन्हा एकदा सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना येथे सचन . एयात येत आहे की, सदर कर्जदाराद्वारे निष्पादित कर्ज करारनामा व इतर दस्तावेज/लेखी अहवालात . ामुदप्रमाणे संपूर्ण रक्कम भरणा होईपर्यंत आणि/किंवा मुक्ततेच्या तारखेपर्यंत रकाना (ड) मध्ये नमृत नंबंधित तारखेपासून खाली दिलेल्या तपशिलानुसार पुढील व्याजासह एकत्रित संबंधित नावांच्या समोग दिलेली रक्कम संबंधित सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत **एचएचएफएल**कडे जमा करावी. कर्जाचे गरतफेडीकरिता प्रतिभूती ^{मे}हणून सदर कर्जदाराद्वारे **एचएचएफएल**कडे खालील प्रतिभूत मालमत्ता तारण . वेषण्यात आली होती.

कर्ज खात	कजेदार/कायदेशीर वारसदार /	तारखेला एकण देव	मागणी सूचना दिनाक			
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	थकबाकी रक्क्रम रु.	एनपीए दिनांक			
HHFBDLHOU21000016542 &	शशिकांत निवृत्ती रोकडे,	१६.०५.२०२४ रोजी	२०.०५.२०२४			
HHFBDLIPL21000016543	वर्षा शशिकांत रोकडे	रु.८,९८,६८०/-	०६.०५.२०२४			
प्रतिभृत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लंट क्र.६०८, ६वा मजला, बी विंग,						
रॉयल हेरिटेज म्हणून ज्ञात स	रॉयल हैरिटेज म्हणून ज्ञात संकुल, एकुण कार्पेट क्षेत्र १७.८९८ चौ.मी. तसेच सीबी क्षेत्र १.०५८ व बाल्कनी					
क्षेत्र, जुना सर्व्हे क्र. २१३, हिस्सा क्र. ३, नवीन सर्व्हे क्र. १४६, हिस्सा क्र. ३, क्षेत्रफळ ०एच-४२आर-०पी,						
पी.के. ०एच-११आर-०पी, एकूण क्षेत्र ०एच-५३आर-०पी, गाव पाषाणे, ता. कर्जत, जि. रायगड,						

महाराष्ट्र येथील निवासी जा उत्तर: कराव गावची सिमा			
HHFVASHOU21000011779 &		१६.०५.२०२४ रोजी	२०.०५.२०२४
HHFVASIPL21000011780	हरीशंकर विश्वकर्मा	रु. २५, २३, ९४७/ –	06.04.2028
,	, ,	1 2 - 0	· 1

प्रतिभत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लंट क्र.१४. बी विंग. क्षेत्रफळ ४५.२४ वौ.मी. कार्पेट क्षेत्र, ४था मजला, राधे कृष्णा हाईटस् कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, सीटीएस क्र.१०७० ते १०८०, गाव दहिवली तर्फे क्षेत्र, ता. कर्जत, जि. रायगड-४१०२०१ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि **चतुसिमा: पुर्व:** ए विंग; **पश्चिम:** मोकळी जमीन; <mark>उत्तर:</mark> राधे ए विंग; **दक्षिण:** आतील रस्ता. निकीता संदीप श्रीवास्तव.

२१.०५.२०२४ रोजी २१.०५.२०२४ संदीप राजकुमार श्रीवास्तवा **रु.१४,७०,७५६/**-06.04.2028 <mark>प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन:</mark> फ्लॅट क्र.१०५, १ला मजला, मुन लाईट होम्स को-ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.१३३, सेक्टर १०, तळोजा, पंचानंद, ता. पनवेल, जि. रायगड

नहाराष्ट्र, क्षेत्रफळ २६० चौ.फु. कार्पेट आणि मोकळे टेरेस क्षेत्र ७० चौ.फु. असंबंधित मागणी सूचनामध्ये नमुद पुढील व्याज, अतिरिक्त व्याज, तसेच प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत आलेले सर्व खर्च समाविष्ट. जर सदर कर्जदार यांनी उपरोक्तप्रमाणे चएचएफएलकडे रक्कम जमा करण्यात कसर केल्यास सदर कायद्याच्या कलम १३(४) आणि अन्य नागू नियमानुसार प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेसमोर कारवाई केली जाईल आणि याकरिता येणारा बर्च व परिणामास सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी जबाबदार असतील.

सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना एचएचएफएलच्या पुर्वलेखी परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे हस्तांतर करता येणार नाही. जर कोणा व्यक्तीने कायद्याचे किंवा अधिनियमाचे उल्लंघन केल्यास कायद्यान्वये तरतुदीप्रमाण कारावास किंवा दंड होऊ शकतो.

देनांक: २३.०५.२०२४

सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण: रायगड हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

WHITE HALL COMMERCIAL COMPANY LIMITED

CIN: L51900MH1985PLC035669

Registered Office:- Flat No.O-402, 4th Floor, 389, Palai Ratan House, Sankara
Mattham Road, Kings Circle, Matunga, Mumbai-400 019 IN

Website: www.whitehall.co.in Email id: whitehall@yahoo.com Tel No.: 022-22020876 EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH 2024

	■NR in Lacs except per share data						
		Standalone					
Sr No.	Particulars	Quarter ended 31.03.2024 Audited	Quarter ended 31.03.2023 Audited	ended	Financial year ended 31,03,2023 Audited		
1	Total Income from operations	0.08	0.25	0.51	25.40		
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraodinary items)	(6.86)	(3.86)	(18.80)	(16.66)		
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraodinary items)	(6.86)	(3.86)	(18.80)	(16.66)		
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraodinary items)	(10.57)	(0.85)	(22.51)	(43.65)		
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(10.57)	(0.85)	(22.51)	(43.65)		
6	Equity share capital	24.90	24.90	24.90	24.90		
7	Reserves (excuding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(172.85)	(150.35)	(172.85)	(150.35)		
8	Earning per share (of Rs. 10/- each) for continuing and discontinued operations-						
	a. Basic:	(4.25)	(0.34)	(9.04)	(17.53)		
	b. Diluted:	(4.25)	(0.34)	(9.04)	(17.53)		

The above is an extract of the detailed format of the audited Financial Results filed with the Stock Exchange for the quarter and year ended 31st March, 2024 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Financial Results for the Quarter and year ended are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company www.whitehall.co.in Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them

The figures of last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year-to-date upto third quarter of the current financial year. The above results, has been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 22nd May, 2024 as per Regulation 33 of SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

White Hall Commercial Company Limited Rohit P. Shah Place : Mumbai DIN NO. 00217271

Date : 22nd May, 2024 सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,

बृहन्मुंबई विभाग, मुंबई, वर्मादाय आयुक्त भवन, १ ला मजला, सासमिरा बिल्डींग, सासमिरा रोड, वरळी, मुंबई-४०० ०३० दूरध्वनी क्र. २४९३५४३४, २४९३५४९०, कॅक्स – २४९७६४२०

Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumbai Dharmadaya Ayukta Bhavan, First Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030. Tel. No. 24935434, 24935490 Fax No. 24976420

PUBLIC NOTICE OF ENQUIRY

Application No.: ACC/IX/385 of 2024 Under Section 22(3)(A) of the Maharashtra Public Trusts Act, 1950 : Shrimati Madhu Chopra Filed by In the matter of : "PRIYANKA CHOPRA FOUNDATION" P.T.R. NO. : E-28177 (MUMBAI)

All concerned having interest :-

Whereas the Applicant has filed an application for De-registration of the Trust on 08/01/2024 under section 22(3)(A) of the Maharashtra Public Trusts Act, 1950 before the Hon'ble Assistant Charity Commissioner-IX, Greater Mumbai Region, Mumbai.

This is to call upon you to submit your objection if any, in the above matter before the Hon'ble Assistant Charity Commissioner-IX, Greater Mumbai Region, Mumbai on the above address in person or a pleader within 30 days from the date of publication of this notice., failing which he change report will be decided on its own merits.

Given under my hand and seal of the Joint Charity Commissioner

This 7th day of the Month May, 2024.



Superintendent (J) Public Trusts Registration office, Greater Mumbai Region, Mumbai.

LASA SUPERGENERICS LIMITED

CIN: L24233MH2016PLC274202 Registered office: Plot no. C-4, C-4/1

MIDC Lote Parshuram Industrial Area, Tal -Khed Ratnagiri, Khed Maharashtra, India, 415722 Phone: (+91 9819557589); Website: www.lasalabs.com; Email: cs@lasalabs.com NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING

LASA

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and othe applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read together with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") (including any statutor) nodification(s), clarification(s), substitution(s) or re-enactments) thereof for the time being in force) Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time) ("SEBI Listing Regulations") Secretarial Standard-2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meeting ("SS-2") and the relaxations and clarifications issued by Ministry of Corporate Affairs vide its Circula dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, June 20, 2020, December 31, 2020, June 31, 2020, June 32, 2020, December 31, 2020, June 32, 2020, December 31, 2020, June 32, 2020, December 32, 2020, December 31, 2020, June 32, 2020, December 32, 2020, December 33, 2020, June 32, 2020, December 32, 2020, 23, 2021, December 8, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 ("MCA Circulars") for holding general meetings/conducting postal ballot process through e-voting and SEBI Circular dated October 7, 2023 and other applicable laws and regulations, if any, to transact specia ousiness as set out hereunder by passing the ordinary resolutions through Postal Ballot by e-voting as mentioned in Postal Ballot Notice dated May 22, 2024 and as set out below:

as mentioned in 1 ostal Ballot Notice dated May 22, 2024 and as set out below.			
Sr.no	Types of Resolution	Description	
1	Ordinary	Appointment of Mr.Umesh Pawar, (DIN:10539778), as the Whole-tir	
		Director, designated as 'Executive Director, for a term of 5 year	

The Postal Ballot Notice including instructions for e-voting along with annexures is being dispatched on May 23, 2024 in electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered rith the Company or Registrar & Share Transfer Agent or Depository Participants and whose names appear in the register of members/ list of beneficial owner as on Friday, May 17, 2024, being the cut-off date, for seeking their approval by way of Ordinary Resolutions through postal ballot

nmunication of assent or dissent by the Members on the terms of businesses as set out in th Postal Ballot Notice will only take place through e-voting.

The aforesaid resolutions is to be transacted by means of postal ballot in terms of Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014. Bigshare Services Private Limited ("Bigshare") has been engaged by the Board of Directors of the Company (the "Board") for providing the e-voting platform.

Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Registe of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, May 17, 2024 will be entitled to cast their votes through e-voting. A person who is not a member on the cut-off date

should accordingly treat the Postal Ballot Notice for information purposes only. The period of e-voting shall commence on Monday, May 27, 2024 at 9.00 a.m. (IST) and end on Tuesday, June 25, 2024 at 5.00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by Bigshare for oting thereafter.

The Postal Ballot Notice including instructions for e-voting along with annexures are available on the vebsite of the Company at www.lasalabs.com website of the e-voting service provider agency i.e. <u>vww.bigshareonline.com</u> and on the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com and the same can be downloaded from

n case of any query/ grievance pertaining to E-voting, please visit Help & FAQ section o https://ivote.bigshareonline.com or contact Mr. Prasad Executive Manager at Bigshare Services Images/involectiograficolimiescomines

office Plot no. C-4, C-4/1, MIDC Lote Parshuram Industrial Area, Tall-Khed, Ratnagiri, Khed, Maharashtra India, 415722. Tel: +91 9819557589 , e-mail: <u>cs@lasalabs.com</u> . The Board of Directors of the Company, at its meeting held on May 22, 2024 has appointed Mr. Shravan Gupta , Practicing Company Secretary (ACS No. 27484, CP No. 9990), as the Scrutinizer for conducting the postal ballot process including e-voting in a fair and transparent manner in accordance

The results of the postal ballot and e-voting will be announced on or before Thursday, June 27, 2024. Such results, along with the Scrutinizer's Report will be made available on the Company's website www.lasalabs.com and will also be intimated to the BSE Limited and National Stock Exchange of India

Place: Mumbai Date: May 23, 2024 Company Secretary & Compliance Officer



अजमेरा रियल्टी ॲन्ड इन्फ्रा इंडिया लिमिटेड

CS Mitti Jain

सीआयएन : L27104MH1985PLC035659 नोंदणीकृत कार्यालय : २ रा मजला, सिटी मॉल, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३. दूर. + ९१ २२ ६६९८ ४००० फॅक्स + ९१ २२ २६३२ ५९०२ ई-मेल आयडी : investors@ajmera.com वेबसाइट : www.ajmera.com

टपाली मतदानाची सूचना

कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) च्या लागूतरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम, भारतीय प्रतिभूर्त व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सेबी सूची विनियमन), भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे सर्वसाधारण सभावरील सचिवालयीन निकष (एसएस - २ सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे एमसीएद्वारे जारी विविध परिपत्रकांच्या (परिपत्रके) माध्यमातून ई-मतदानाच्या माध्यमातून सर्वसाधारण सभा/टपाली मतदान आयोजित करण्यासंदर्भात जारी मार्गदर्श<mark>क</mark>े सूचना, वेळोवेळी लागू कोणत्याही वैधानिक सुधारणा वा बदल वा पुनराधिनियम यांसमवेत, यांच्या अनुपालनांतर्गत अजमेरा रियल्टी ॲन्ड इन्फ्रा इंडिया लिमिटेडच्या सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून (दूरस्थ ई-मतदान) टपाली मतदानाद्वारे खालील गमान्य /विशेष ठरावांकरिता कंपनी सभासदांची मंजुरी प्राप्त करू इच्छित आहे.

अ.	ठरावाचे कारण	ठरावाचा
क्र.		प्रकार
१	श्रीमती हेमंती प्रशांत सुतारिया (डीआयएन : ०५०१२४८७) यांची कंपनीच्या स्वतंत्र महिला	विशेष
	संचालक म्हणून नेमणूक करणे.	
2	कंपनी व त्यांची उपकंपनी अर्थात अनिर्देश डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या दरम्यान कंपनीद्वारे	सामान्य
	कॉपोरेट हमी पुरविण्यासंदर्भात पार्टी व्यवहाराशी संबंधित वास्तविक मंजुरी प्राप्त करणे.	

. कंपनीने सभासदांना दि. २२.०५.२०२४ रोजी ई-मेलद्वारे सूचनेची पाठवणी पूर्ण केली आहे. . स्पष्टिकरण अहवालासमवेत सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.ajmera.com</u> वर, ई-मतदान एजन्सी नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट

www.evoting.nsdl.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजेस अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) ची वेबसाइट <u>www.nseindia.com</u> वर व बीएसई लिमिटेड (बीएसई) ची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वरही उपलब्ध आहे. दूरस्थ ई-मतदान सुविधा प्राप्त करण्यासाठी समासदांची पात्रता अर्हता निश्चित करण्यासाठीची निर्धारित अंतिम तारीख ही दि. १०.०५.२०२४ अशी आहे. निर्धारित अंतिम तारखेनुसार कंपनीचे

सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीज्द्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेले सभासदच केवळ दूरस्थ ई–मतदान सुविधा प्राप्त करू शकतील. एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सूचना, टपाली मतदान फॉर्म तसेच प्रीपेड बिझनेस रिप्लाय यांच्या कागरोपत्री पती सभासरांना पाठवण्यात आल्या नाहीत. त्यामळे सभासरांनी त्यांची संमती वा विरोध केवळ दूरस्थ ई–मतदान प्रणालीद्वारे कळवावा. दूरस्थ ई–मतदान सुविधा उपलब्ध करून

दरस्थ ई-मतदानाच्या प्रक्रियेसंदर्भातील विस्तत प्रक्रिया/निर्देश सचनेत विहित आहेत . दुरस्थ ई-मतदान शुक्रवार, दि. २४.०५.२०२४ रोजी स. ९.०० वा. (भा.प्र.वे.) सुरू होईल व शनिवार, दि. २२.०६.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. तत्पश्चात एनएसडीएलद्वारे दूरस्थ ई-मतदानाचे मोड्यूल अकार्यरत करण्यात येईल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही.

ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अद्ययावत करण्याचे स्वरूप

रण्यासाठी कंपनीने एनएसडीएलची सेवा नेमली आहे.

	कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया त्यांचा ई-मेल पत्ता
भागधारण	rnt.helpdesk@linkintime.co.in येथे नोंदणीकृत करावा.
डीमॅट स्वरूपातील	डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत/
भागधारण	अद्ययावत करण्यासाठी कृपया त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सशी संपर्क
	साधावा.

. टपाली मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीने श्री. हरेश संघवी कार्यरत कंपनी सचिव यांची परीनिरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. . टपाली मतदानाच्या माध्यमातन सभासदांदारे मेंजर ठराव हा सभासदांच्या सर्वसाधारण सभेत

मंजूर केल्याप्रमाणे समजला जाईल. परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत निका, निर्धारित कालमर्यादेर घोषित करण्यात येईल तसेच कंपनीची वेबसाइट www.ajmera.com व एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com येथे प्रदर्शित करण्यात येईल. त्याचबरोबर निका, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात एनएसई व बीएसई यांनाही कळविण्यात येईल.

१०. काही शंका असल्यास सभासदानी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या download section व उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting nanual वाचावे किंवा ०२२-४८८६ ७०००वर संपर्क साधावा.

> संचालक मंद्रलाच्या आदेशाटारे चंद्र प्रकास जुगार्न कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

गोरेगाव (पश्चिम) शाखा, कमलचरण,

भिने भेंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda VIJAYA ID BUNA

ठिकाण : मुंबई

दिनांक : २३.०५.२०२४

१७९/१८०, जवाहर नगर रोड क्र.२, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४.

ताबा सूचना

((स्थावर मालमत्तेकरिता) नियम ८(१) पहा)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट क्र.५४/२००२) अंतर्गत **बँक ऑफ** <mark>बडोदा शाखे</mark>चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्य नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक २९.०२.२०२४ रोजी वितरीत केलेल्या **मागणी सूचने**नुसार कर्जदार **श्री. रमेश भिका डेरे** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमुद देय रक्कम रू.२०,९१,९०१.१७ अधिक अलागू व्याज भारक्षित व्याज, इतर शुल्क जमा करण्यास सांगण्यात आले होते

कर्जदार हे वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्य भधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा १६ मे, २०२४** रोजी घेतलेला आहे.

वेशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणतार्ह यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ बडोदा**कडे देनांक १६ मे, २०२४ रोजी देय रक्कम रू..२०,९१,९०१.१७ अधिक करारदराने त्यावरील व्याज तसेच प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी रक्कम जमा करावी.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभृत मालमत्ता सोडवुन घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतुद आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, क्षेत्रफळ ३८.०८ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र), इमारत क्र.३, ''अगरवाल हेमलेट टॉवर'' म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.२२/६, २७/७ व २४/२७, गाव काशी. तालका व जिल्ह ठाणे, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड.

ठिकाणः ठाणे प्राधिकत अधिकारी दिनांक: १६.०५.२०२४ बँक ऑफ बड़ोदा गोरेगाव पश्चिम शाख

जाहीर नोटीस

या नोटीसदारे आम जनतेस असे कळविण्यात येते की माझे अशिल श्रीमती फ्लोरिन पिंटो। श्रीमत डोना सिल्विया पिंटो, श्रीमती डीना एच. डिकूनहा आणि श्री. डेरिक सुनील पिंटो हे श्री. पॉल गिल्बर्ट पिंटो यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. माझे अशिल असे कळवत आहे की श्री. पॉल गिल्बर्ट पिंटो हे शिव पार्वती को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या, "शिव" इमारतीच्या, पहिल्या मजल्यावरील, ४९५ चौ. फूट बांधीव क्षेत्र असलेला त्यांचा फ्लॅट क्रमांक १०४ जो मुंबई उपनेगर, रहेजा टाउनशिप, मालाड (पूर्व), मुंबई – ४०००९७ च्या नोंदणी जिल्ह्यातील प्लॉट क्रमांक १०, सर्व्हें क्रमांक २८७, सी.टी.एस क्रमांक ५८१, गाव मालाड पूर्व, तालुका - बोरिवली येथे स्थित हाउसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये आहे

सदर श्री. पॉल गिल्बर्ट पिंटो हे फ्लॅट क्रमांक १०४, शिव इमारत मध्ये स्थित चे मालक होते आणि शिव पार्वती को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड ने श्री. पॉल गिल्बर्ट पिंटो ह्यांना शेअर सर्टिफिकेट क्रमांक १० जे ५ पूर्ण भरलेले प्रत्येकी ५०/- शेअरस् त्यांच्या नावे जारी केले होते. तसेच श्री. पॉल गिल्बर्ट पिंटो यांचा २५ मे, २०२३ रोजी मृत्यू झाला आणि त्यांना श्रीमती फ्लोरिन पिंटो (पत्नी), श्रीमती डोना सिल्विया पिंटो (मुलगी), श्रीमती डीना एच. डिकूनहा (मुलगी) आणि श्री. डेरिक सुनील पिंटो (मुलगा) असे कायदेशीर वारस आहेत आणि ते उक्त फ्लॅट क्रमांक १०४,

शिव इमारत मध्ये स्थित आणि शेअर सर्टिफिकेट क्र. १० चे हक्कदार आहेत. सदर ए विंग मध्ये स्थित फ्लॅट क्रमांक १०४, शिव इमारत किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री देवाणघेवाण, करार, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, ट्रस्ट, वारसा हक्क वहिवाटीचा हक्क, आरक्षण, बोजा, देंखभाल किंवा इतर, याद्वारे कोणताही दावा/स्वारस्य असल्यास त्यांना या नोटीस/सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत मला खालील नमूद पत्यावर त्यासंबधीत योग्य त्या कागढ पत्रांसहित व पराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासन सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा सोडन दिलेला आहे असे समजहण्यात येईल.

एडवोकेट वितेश आर. भोईर

ठिकाण : मुंबई दिनांक : २३/०५/२०२४

१०, सूरज बाली निवास, स्टेशन रोड, राजिस्टेशन ऑफिस च्या समोर गोरेगाव (पशचिम), मुंबई – ४०० १०४.

नोंदणीकृत कार्यालयाच्या बदलाची सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **ग्रिफॉन ॲग्रोटेक एलएलपी**ने त्यांचे नोंदणीकृत कार्यालय बी-१०१, संभवनाथ हाईटस्, जैन मंदिर रोड, हवेलीजवळ, विरार पश्चिम, ठाणे, पालघर, महाराष्ट्र-४०१२०२ या जागेतून वशिफलीया, वलाड-पारडी, गाव **वलसाड, गुजरात-३९६००९** येथे एलएलपीकडून स्थलांतर करण्याकरिता एलएलपी करारनामाच्या बदल निश्चितीसाठी एलएलपी (एलएलपीची स्थापना) अधिनियम २००९ चे नियम १७ सहवाचिता मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३ अन्वये निबंधक यांच्याकडे अर्ज करण्याचे नियोजित केले आहे. जर कोणा व्यक्तिच्या हितास एलएलपीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २९ (एकवीस) दिवसांच्या आत एलएलपीकडे त्यांचे खाली नमुद केलेल्या नोंद कार्यालयात पाठवावी.

ब्रिफॉन ॲब्रोटेक एलएलपी पत्ता: बी-१०१, संभवनाथ हाईटस्, जैन मंदिर रोड, हवेलीजवळ, विरार पश्चिम, ठाणे, पालघर, महाराष्ट्र-४०१३०३

च्या वतीने व करिता ब्रिफॉन ॲब्रोटेक एलएलपी

ठिकाण: विरार दिनांक: २२.०५.२०२४ मिताली नरेंद्रसिंह दोदिया पदसिद्ध भागिदार डीआयएन:०७९९१२२५

REGD. OFFICE: B-702, 7th Floor, Neelkanth Business Park, Kirol Village, Near Bus Depot, Vidyavihar (W), Mumbai - 400086 TEL: 91-22-22840019.
Email: sterlingguarantyfinancelimited@gmail.com **STERLING**

Website: www.sterling.guaranty.com
CIN No.: L65990MH1983PLC031384 POSTAL BALLOT NOTICE NOTICE of Postal Ballot is hereby given to the Members of Sterling Guaranty & Finance Limited (the Company), pursuant to Section 110 and other applicable provisions, if any, of the Company), pursuant to Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the Act') read with Rule 20 and Rule 22 of the Companies Management and Administration), Rules, 2014 (referred to as 'Rules'), Secretarial Standards-2 (SS-2), Regulation 44 of the Securities Exchange Board of India (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ('SEBI Listing Regulations') and read with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17, regulations) and read with the General Circular Nos. 14/2020 dated April 6, 2020, 17/2020 dated April 7, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and 09/2023 dated September 25, 2023 and other relevant circulars and notifications issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as 'the MCA Circulars'), and other applicable laws and regulations (including any statutory modification or re-enactmen thereof for the time being in force) that the special businesses as set out below is proposed for seeking approval of the Members by way of Ordinary and Special Resolutions through the process of Postal Ballot, by electronic means only.

esolution type tment of Mrs. Naliny Deepak Kharwad Ordinary (DIN: 02001739) as a Director of the Company (DIN: 02001739) as a Managing Director of the ompany: (Change in designation from Director to Managing Director) Appointment of Mr. Deepak Babulal Kharwad Ordinary (DIN: 08134487) as an Executive Director of the Company Appointment of Mr. Nilesh Harkesh Yadav (DIN: 10518738) as a Non-Executive Independent Director of the Company Appointment of Mr. Prasad Kemnaik (DIN: 10591411) as a Non-Executive Independent Director of the Company Change in name of the Company from 'Sterling Guaranty & Finance Limited' to 'Trustwave Securities Limited' and consequential alteration to MOA and AOA of the Company

In compliance with the provisions of Sections 108, 110 of the Companies Act, 2013("the Act") read with Rules 22 and 20 of the Companies (Management and Administr Act") read with Rules 22 and 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Dis-closure Requirements) Regulations, 2015 read with various Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI), the Company has provided Remote E-voting facility only, to its Members to enable them to cast their votes electronically. For this purpose, the Company has engaged the serrices of Central Depository Services (India) Limited ("CDSL") as the agency to provide

The copy of the Postal Ballot Notice is also available on the Company's website at https: www.sterling-guaranty.com/ website of BSE Limited and on the website of CDSI The instructions for Remote E-voting are appended to the Postal Ballot Notice The Remote E-voting will commence on Thursday, 23rd May, 2024 at 9:00 a.m. (IST) and will conclude on Friday, 21st June, 2024, at 5:00 p.m. (IST). Remote E-voting will be blocked by CDSL immediately thereafter and will not be allowed beyond the saic he voting rights shall be reckoned on the paid-up value of equity s

the name of Members as on close of business hours on **Friday, 17th May, 2024 (i.e. Cut- off date).** Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on the Cut-off date shall only be considered eligible for the purpose of Remote E-voting and those members would be able to cast their votes and convey their assent or dissent to the proposed resolution only through the Remote E-voting process Any person who is not a Member as on the Cut-off date should treat the Postal Ballol Notice for information purpose only.

Please note that there will be no dispatch of physical copies of Notices or postal ballot forms to the Members of the Company and no physical ballot forms will be accepted. Members are requested to carefully read the instructions in this Postal Ballot Notice and record their assent (FOR) or dissent (AGAINST) only through the Remote E-voting process not later than 17:00 hours IST on Friday, 21st June, 2024, in order to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been received from the Member.

Mr. Hemang Satra, Proprietor of Hemang Satra & Associates, Practicing Compar Secretaries (ACS: 54476 & COP No. 24235), has been appointed as Scrutinizer fo conducting the Postal Ballot through Remote E-voting process, in a fair and transparen

The results of the voting conducted through Postal Ballot (through the Remote E-Voting process) along with the Scrutinizer's Report will be announced by the Chairman or person authorized by the Chairman, on or before Sunday, 23rd June, 2024. The results will also be displayed on the website of the Company, https://www.sterling-guaranty.com under the Investors section, at the Registered Office of the Company, website of Stock Exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL at https: www.evotingindia.com/.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of https://www.evotingindia.com/ or call on toll free no.: 1800 22 55 33 or send an email request to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com.

Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their respective DPs in case the shares are held by them in electronic form and with the Company in case the shares held by them in physical form. Please refer the noted appended to the Postal Ballot Notice for more details in this regard.

Members are requested to carefully read all the notes set out in the Postal Ballot Notice and in particular, the manner of casting vote through Remote E-voting. For Sterling Guaranty & Finance Limite

Deepak Babulal Kharwad DIN: 08134487

Place: Mumbai

Date: 22nd May, 2024